



August 9, 2023

BSE Limited

Corporate Relations Department
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001.

Scrip code: 532859

National Stock Exchange of India Limited

“Exchange Plaza”,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.

Symbol : HGS

Sub: Notice published on transfer of equity shares to IEPF

Please find enclosed copies of the Notice published in newspapers, i.e. Business Standard and Sakal on Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund related to unpaid/unclaimed final dividend 2015-16.

Yours truly,

For **Hinduja Global Solutions Limited**

Narendra Singh
Company Secretary

Encl : As above

HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

Regd. Office: Hinduja House, No. 171, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018. India. Telephone: 91-022-2496 0707, Fax: 91-22-2497 4208, Website: www.teamhgs.com
Corporate Office: Gold Hill Square Software Park, No. 690, 1st Floor, Hosur Road, Bommanahalli, Bengaluru - 560 068. India. Telephone: 91-80-4643 1000 / 4643 1222

Corporate Identity Number:L92199MHI995PLC084610



HINDUJA GROUP

CareEdge CARE RATINGS LIMITED
 (CIN: L67190MH1993PLC071691)
 Regd. Office: 4th Floor, Godrej Coliseum, Somaia Hospital Road, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai - 400 022. Tel: 022-67543456, Email: investorrelations@careedge.in Website: www.careedge.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS
TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY

Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 read with the IEPF (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time, the Company is required to transfer the shares, in respect of which Dividend has remained unclaimed and unpaid consequently for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In the case of CARE Ratings Limited, the due date for transfer of such shares, in respect of which dividend has remained unclaimed and unpaid consequently for seven consecutive years or more is 4th November 2023. Pursuant to the said Rules, the Registrar and Transfer Agent (RTA) i.e., KFin Technologies Limited, has already sent a specific communication to those shareholders whose shares have become due for transfer to IEPF. The Company has also uploaded the details of such shareholders on its website viz. www.careedge.in

Notice is further given to the shareholders to claim / encash the unpaid / unclaimed Dividend relating to financial year 2015-16 and onwards latest by 4th November 2023 so that the shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if Dividend remains unclaimed/unpaid as on the due date, the Company will proceed to initiate action for the transfer of shares of such shareholders.

On transfer of the Dividend and the shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5 as per the Rules. The said Form is available on the website of IEPF viz. www.iepf.gov.in

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Share Transfer Agent, as mentioned below:
 M/s KFin Technologies Ltd. Unit: CARE Ratings Limited (CARE) Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Hyderabad-500032, Telangana Tel.: 040-67162222 Toll Free No: 1800-3094-001 Email: einward.ris@kfinotech.com

For CARE Ratings Limited
 Sd/-
Nehal Shah
 Date: August 08, 2023
 Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer

ASHIKA CREDIT CAPITAL LIMITED
 CIN: L67120WB1994PLC062159
 Trinity, 226/1, A.J.C Bose Road, 7th Floor, Kolkata-700020
 Tel: (033) 40102500; Fax: (033) 40102543
 Email: secretarial@ashikagroup.com; Website: www.ashikagroup.com

Extract of Statement of Unaudited Financial Results (Standalone) for the Quarter ended 30th June, 2023 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total income from operations	487.59	(8.24)	673.71	1059.65
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	392.98	2.77	499.10	794.37
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	392.98	2.77	499.10	794.37
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	325.40	(30.34)	427.10	588.52
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	325.80	(29.16)	427.60	590.11
6	Equity Share Capital	1188.17	1188.17	1188.17	1188.17
7	Other equity excluding Revaluation Reserves	-	-	-	4547.62
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (*not annualized)				
	Basic :	*2.74	*(0.26)	*3.60	4.95
	Diluted :	*2.74	*(0.26)	*3.60	4.95

Notes:
 1. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 08, 2023. The Statutory Auditors have carried out the Review for the quarter ended June 30, 2023 pursuant to the Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
 2. The above is an extract of the detailed format of standalone Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of Quarterly financial results are available on the Stock Exchange of BSE at www.bseindia.com, MSEI at www.msei.in and on company's website at www.ashikagroup.com

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
(Pawan Jain)
 Chairman
 Place : Kolkata
 Date : 08.08.2023

Vinyl Chemicals (India) Limited
 CIN: L24100MH1986PLC039837
 Regd. Office: 7th Floor, Regent Chambers, Jammalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021.
 Tel: 2282 2708/69829000 E-mail: cs.vinylchemicals@pidlite.com Website: www.vinylchemicals.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2023 (₹ In lakhs)

Particulars	For the Quarter ended		For the Year ended	
	30.06.2023 Unaudited	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited
Total income	11,657	31,575	101,477	86,753
Profit/(loss) for the period before tax	466	1,458	4,752	4,669
Profit/(loss) for the period after tax	350	1,092	3,564	3,487
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	349	1,091	3,562	3,482
Equity Share Capital (Face value of share: ₹ 1)	183	183	183	183
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			11,148	9,419
Earnings per share of ₹ 1 each in ₹:				
Basic	@ 1.91	@ 5.97	19.44	19.01
Diluted	@ 1.91	@ 5.97	19.44	19.01

@ For the period only and not annualised

Notes:
 The above is an extract of the detailed Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Unaudited Financial Results are available on the Websites of BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com and on the Company's Website www.vinylchemicals.com.

M.B. PAREKH
 Chairman & Managing Director
 (DIN: 00180955)
 Mumbai
 Date: 8th August, 2023

hgs
HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED
 CIN: L92199MH1995PLC084610
 Regd. Office: Hinduja House, 171, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400018
 Tel.: +91 22-2496 0707 | E-mail: investor.relations@teamhgs.com
 Website: www.hgs.cx

NOTICE
Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, ("the Rules"), Hinduja Global Solutions Limited ("the Company") is required to transfer equity shares in respect of which dividend has not been claimed/encashed by the Member(s) for seven consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF"). Accordingly, the equity shares which corresponds to the final dividend for Financial Year (FY) 2015-16 paid by the Company and which remained unpaid / unclaimed for a period of seven consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) would be transferred to IEPF in the last week of October, 2023.

In compliance with the Rules, relevant communication has been sent to the concerned Members, requesting them to claim said unpaid/ unclaimed final dividend for FY 2015-16. In case, the Company does not receive any response for encashment of aforementioned dividend from the concerned Members on or before **October 25, 2023**, the Company shall transfer the related equity shares to IEPF in the last week of October, 2023 in compliance with the Rules.

The Company has also uploaded details of such Members whose shares are liable to be transferred to IEPF on its website at www.hgs.cx under the 'Investors tab'. Shareholders may verify the details of unencashed dividend and equity shares liable to be transferred to the demat account of IEPF Authority.

The members may further note that the details made available by the Company on its website shall be deemed to be adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

The concerned Members may note that upon transfer of such equity shares to the IEPF, no claim shall lie against the Company in respect of unpaid / unclaimed dividend amounts and the equity shares transferred by the Company to IEPF. However, pursuant to the provisions of the Act and the Rules, the concerned Member(s) can claim the transferred shares along with the unpaid / unclaimed dividend amount(s) from the IEPF Authority for which details are/ will be available at www.iepf.gov.in

In case of any clarification / assistance in this regard, the concerned Member(s) may contact the Company's Registrar and Transfer Agent, i.e., KFin Technologies Limited at 1800 309 4001 or einward.ris@kfinotech.com or the Company at investor.relations@teamhgs.com

For Hinduja Global Solutions Limited
 Sd/-
Narendra Singh
 Company Secretary
 Place: Mumbai
 Date : August 8, 2023
 FCS: 4853

JBM Group
 Our milestones are touchstones
JAY BHARAT MARUTI LIMITED
 Regd. Office: 601, Hemkunt Chambers, 89, Nehru Place, New Delhi-110019 Phone No.011-26427104; Fax 011-26427100 Website : www.jbmgroup.com CIN : L29130DL1987PLC027342

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2023 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	STANDALONE		CONSOLIDATED	
		Quarter Ended 30/06/2023	Quarter Ended 30/06/2022	Quarter Ended 30/06/2023	Quarter Ended 30/06/2022
1.	Total Income from operations	53,368.56	55,439.29	53,368.56	55,439.29
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	747.20	1,142.78	762.75	1,167.25
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	747.20	1,142.78	762.75	1,167.25
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	504.99	771.51	516.50	789.27
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	723.42	928.28	734.69	945.78
6.	Equity share capital	2,165.00	2,165.00	2,165.00	2,165.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	48,499.38	45,170.38	48,644.17	45,262.16
8.	Earning per Share (of Rs. 5/- each) (not annualised) (For continuing and discontinued operations)-				
	a) Basic	1.17	1.78	1.19	1.82
	b) Diluted	1.17	1.78	1.19	1.82

Notes:
 a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s), i.e. www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website at www.jbmgroup.com

By Order of the Board
 For JAY BHARAT MARUTI LIMITED
 Sd/-
S. K. ARYA
 CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
 Place :- Gurugram
 Date :- 8th August, 2023

GROW YOUR BUSINESS WITH BUSINESS STANDARD - THE SMART CHOICE TO REACH THOSE WHO MATTER!

Write to sales@bsmail.in now, for a customised solution to your business requirements

Business Standard
 Insight Out

RICHIRICH INVENTURES LIMITED
 CIN-L65990MH1986PLC039163
 Regd Off : A-1 Emperor Court, Ground Floor, Yashwant Nagar, Vakola, Mumbai, Maharashtra, 400055
 Tel : (9122) 79664656 email richirich@yahooco.in website: www.richirichinventions.com

STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 (Rs. In Lakhs except as stated)

Particulars	3 Months Ended 30.06.2023 (Unaudited)	3 Months Ended 31.03.2023 (Audited)	3 Months Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
	Total Other Income	3.252	0.827	3.385
Net Profit / (Loss) for the Period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	(0.359)	(2.670)	0.328	(0.459)
Net Profit / (Loss) for the Period after Tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(0.359)	(2.670)	0.328	(0.459)
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(0.359)	(2.670)	0.328	(0.459)
Paid up Equity Share Capital, Equity Share of Rs. 5/- Each.	240.000	240.000	240.000	240.000
Earnings per share (Face Value Rs. 5) (Not Annualised)	(0.007)	(0.056)	0.007	(0.010)
Basic	-	-	-	(0.010)
Diluted	-	-	-	-

Notes:
 The above Un-audited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 8th Aug 2023.
 The above is an extract of the detailed format of the standalone Un-audited Financial Result for the Quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone Financial Result for the Quarter ended 30th June, 2023 are available on the stock Exchange website (www.bseindia.com) and Company website www.richirichinventions.com.

Date: 08/08/2023
 Place: Mumbai
 Sd/- Renu Jain
 Director
 DIN-00094290

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.
 Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/2433/2023 Date: - 08/08/2023
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 102 of 2023

M/s. Benzer Co-op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 9/9A of Survey No.41 (Part), 2nd Cross Lane, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 53,Applicant Versus 1) M/s. Raviraj Construction, A proprietary firm of M/s. Raviraj Associate, B/53, Rameshwar, S.V.Road, Santacruz (W), Mumbai-400 054; 2) M/s. The Oshiwara Land Development Corp. Ltd., B/53, Rameshwar, S. V. Road, Santacruz (W), Mumbai 400 054, (Opponents) and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property, :-

Claimed Area
Unilateral conveyance of lands admeasuring 2582.54 sq. mtrs., as specifically set out in (the Property Registration Card) along with building situate at Plot No.9/9A, of CTS No. 1/153, Village Oshiwara, Taluka Andheri, Mumbai Suburban District, 2 nd Cross Lane, Lokhandwala Complex, Andheri (W), Mumbai 400 053 in the Registration District of Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on **24/08/2023 at 3.00 p.m.**

Sd/-
(Rajendra Veer)
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies, Mumbai City (3)
 Competent Authority,
 U/s 5A of the MOFA, 1963.

Seal

NOTICE OF THE 97TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that 97th Annual General Meeting ('AGM') of the Members of Hindustan Construction Company Ltd. will be held on **Wednesday, August 30, 2023 at 11.00 a.m.** through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') as set out in the Notice of the AGM in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('the SEBI LODR Regulations') read with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars'), without the presence of the Members at the common venue.

In compliance with above MCA Circulars, and the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, the Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 on August 08, 2023, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agents and Depositories. The requirement of sending physical copies of the aforesaid documents have been dispensed with vide MCA and SEBI Circulars referred above.

The Annual Report 2022-23 of the Company, inter-alia, containing the Notice and the Explanatory Statement of the AGM is available on the website of the Company at www.hccindia.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdcl.com.

In terms of the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, August 24, 2023 to Wednesday, August 30, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM of the Company.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI LODR Regulations, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has engaged the services of NSDL for facilitating voting through electronic means.

The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than venue of the AGM ('remote e-Voting'). The remote e-Voting period will commence on Saturday, August 26, 2023 (9.00 a.m.) and will end on Tuesday, August 29, 2023 (5.00 p.m.). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on Wednesday, August 23, 2023 ('Cut-Off Date'), may cast their vote by remote e-Voting.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility shall be available during the following period:

Commencement of remote e-Voting	From 9.00 a.m. on Saturday, August 26, 2023
End of remote e-Voting	Upto 5.00 p.m. on Tuesday, August 29, 2023

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, August 23, 2023 ('Cut-Off Date'). The facility of e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting, shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before and during the AGM.

c. Any person holding shares in physical form and non-individual shareholders who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the email/dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 022-4886 7000 and 022-2499 7000, as provided by NSDL. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using 'Forgot User Details/Password' or 'Physical User Reset Password' option available on www.evoting.nsdcl.com or call on toll free no. 022-4886 7000 and 022-2499 7000. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, August 23, 2023 may follow steps mentioned in the Notice of the AGM under 'Access to NSDL e-Voting system'.

A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only.

The Members of the Company holding shares in physical/demat form and who have not registered/ updated their e-mail addresses with the Company/Registrar & Transfer Agents ('the Registrar')/ Depository Participants ('the DPs') are requested to send the following documents/information via e-mail to secretarial@hccindia.com in order to obtain user id & password to cast their vote through remote e-Voting or e-Voting at the AGM:

- Name registered in the records of the Company
- E-mail id and Mobile number
- DPID-Client ID, Client Master Copy or Copy of Consolidated Account Statement (For Shares held in demat mode)
- Scanned copy of the share certificate front and back (For Shares held in physical mode)
- Self-attested scanned copy of PAN and Aadhaar.

In case Members have any queries relating to e-Voting, they are requested to refer the 'Frequently Asked Questions (FAQs) for Members' and 'Remote e-voting User Manual for Members' available at the downloads section of www.evoting.nsdcl.com or call on toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request at evoting@nsdl.co.in. Members may also send their queries relating to e-Voting to Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at: E-mail id: evoting@nsdl.co.in; Toll free No.: 022-4886 7000 and 022-2499 7000.

Members facing any technical issue in login before/during the AGM can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000.

The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.hccindia.com and on the website of NSDL <https://www.evoting.nsdcl.com> immediately after the declaration of results by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be uploaded on the websites of stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

By Order of the Board of Directors
 For **Hindustan Construction Co. Ltd.**
 Sd/-
Nitesh Kumar Jha
 Company Secretary
 Dated: 8 August, 2023
 Place: Mumbai

HCC
www.hccindia.com
Hindustan Construction Co. Ltd.
 Registered Office: Hincan House, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, India
 Tel: +91 22 2575 1000
 CIN: L45200MH1926PLC001228

वायसमन परवान्यासाठी तरफुर्चाची अडवळावूच! चेंबूर कार्यालयात बेरोजगारांचे हेलपाटे

मुंबई, ८ मार्गट
वायसमन परवान्याबाबतची अडवळावूच तरफुर्चाची अडवळावूच! चेंबूर कार्यालयात बेरोजगारांचे हेलपाटे... वायसमन परवान्यासाठी तरफुर्चाची अडवळावूच! चेंबूर कार्यालयात बेरोजगारांचे हेलपाटे...

नीतीला 'आयआयएम'चा दर्जा लोकसभेत आयआयएमसंदर्भातिल सुधारणा विधेयक मंजूर

नवी दिल्ली, ८ मार्गट
लोकसभेत आयआयएमसंदर्भातिल सुधारणा विधेयक मंजूर... आयआयएमचा दर्जा... लोकसभेत आयआयएमसंदर्भातिल सुधारणा विधेयक मंजूर...



आयआयएमच्या दर्जाबद्दल चर्चा करत असलेल्या एका बैठकीत उपस्थित असलेल्या व्यक्तींचा एक चित्र. (स्व. प्र.)

'भारत छोडो'तील सेनानीची शंभरी

डॉ. गेडाम यांची जालव्या आठवणी
डॉ. गेडाम यांनी ८ मार्गट १९४२ मध्ये... 'भारत छोडो'तील सेनानीची शंभरी... डॉ. गेडाम यांची जालव्या आठवणी...

मुंबई प्रेस व कॉर्पोरेशन लिमिटेड

Table with 4 columns: Category, Name, Amount, and Unit. Lists various items and their prices.

'अंशदान च्या कृषी समृद्धी योजनाचा प्रारंभ' कांठन हाडकोरी यांची उपस्थिती: १४ अंगस्थासू कृषम प्रसिद

मुंबई, ८ मार्गट
'अंशदान च्या कृषी समृद्धी योजनाचा प्रारंभ' कांठन हाडकोरी यांची उपस्थिती... अंशदान च्या कृषी समृद्धी योजनाचा प्रारंभ...

सुगंधीचा लाल शोकेवाची घाला
सुगंधीचा लाल शोकेवाची घाला... सुगंधीचा लाल शोकेवाची घाला...

ई-निवडा सुचना

Table with 5 columns: Name, Party, Seats, and Percentage. Lists candidates and their election details.

आज जन्मस्यारी सोळा

जन्मस्यारी सोळा
जन्मस्यारी सोळा... आज जन्मस्यारी सोळा...

डॉ. शशिकांत अहकारी यांचे पुण्यात निघन

डॉ. शशिकांत अहकारी यांचे पुण्यात निघन
डॉ. शशिकांत अहकारी यांचे पुण्यात निघन... डॉ. शशिकांत अहकारी यांचे पुण्यात निघन...

हिंगुला कॅम्पसिंग लिमिटेड

हिंगुला कॅम्पसिंग लिमिटेड
हिंगुला कॅम्पसिंग लिमिटेड... हिंगुला कॅम्पसिंग लिमिटेड...

मुंबई विद्यापीठ

रुग्ण उपचाराय प्रवेश (आयवॉल)

- List of names and details for the Mumbai University medical program, including names like Dr. A. B. Patil, Dr. S. D. Patil, etc.

सुमना पडव्याचा प्रदान फरला

सुमना पडव्याचा प्रदान फरला
सुमना पडव्याचा प्रदान फरला... सुमना पडव्याचा प्रदान फरला...

Advertisement for 'अंशदान च्या कृषी समृद्धी योजना' (Share-based Agricultural Prosperity Scheme).

Advertisement for 'ई-निवडा सुचना' (E-Nomination Notice) with contact details.

Advertisement for 'हिंगुला कॅम्पसिंग लिमिटेड' (Hingula Camping Limited).